




अगावलेख

खरीखरी..

नक्षल, राष्ट्रध्वज आणि तरुण

१५ ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पर्वावर छत्तीसगडमधील कविकर येथे बस्तर सारख्या ठिकाणी एका स्वाभिमानी तरुणाने देशभक्तीचा परिचय देऊन नक्षलवाद्यांच्या भीतीनंतरही राष्ट्रध्वज फडकवला. आपल्या देशातील नक्षलवादी चळवळ जवळजवळ संपलेली आहे असे सरकारने जाहीर केलेले आहे. परंतु अजूनही नक्षलवाद्यांचे काही अड्डे कायम आहेत. अशा भागात या देशभक्त तरुणाने राष्ट्रध्वज फडकावला. ही राष्ट्राभिमानी कृती केल्यामुळे त्याच्या या घोर अपराधाबद्दल तेथील काही नक्षलवाद्यांनी त्याच गावात जन अदालत भरवली, भर दिवसा भरवलेल्या जन अदालतीमध्ये या देशभक्त तरुणाला पोलिसांचा मुखबीर म्हणजेच टीप देणारा असे जाहीर केले. त्या ठिकाणी आरोप करणारे नक्षलवादी होते, त्याच देणारेही नक्षलवादीच होते. त्यामुळेच त्याची कोणतीही गोष्ट न ऐकता त्याला मृत्यू दंडाची शिक्षा फर्मावण्यात आली आणि थोड्याच वेळाने या तरुणाला भर गावासमोर गळ आवळून त्याची जीवनलीला संपवण्यात आली. तो तरुण आपल्या देशाच्या ध्वजासाठी आणि भारत मातेसाठी शहीद झाला. इतके झाल्यावर सुद्धा त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करण्याची हिम्मत केली नाही. मग या ठिकाणी नक्षलवाद्यांचा दारा कित्या असेल याची कल्पनाच केलेली बरी. देशाच्या स्वातंत्र्यदिनी घडलेली ही घटना त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांना कळली. मात्र असे क्रूर कृत्य करणाऱ्या लोकांचा छडा अद्यापी पोलिसांनाही लागलेला नाही. ही नक्षलवादी चळवळ ज्या लोकांनी स्थापन केली, त्यामध्ये मुख्य तीन लोक होते. कर्नू सन्याल, चारू मुजुमदार आणि जंगली संधाल या तिघांनी या चळवळीची स्थापना केली. स्थापना केलेल्या मधील जंगली संधाल आणि चारू मुजुमदार नंतर मरण पावले तर कर्नू सन्याल यांनी आत्महत्या केली. मुळात ज्या उद्देशाकरिता ही चळवळ उभी केली होती तो उद्देश सफल न होता त्याला दोषी ठरवले तो पोलिसांचा मुखबीर म्हणजेच खबरी पुरवणारा आहे आणि अशा पोलिसांच्या हेरांना यातना देऊन मारणे हीच यांची क्रांती अशा गोष्टी पुढे आल्या. आपल्या सरकारने अनेक क्षेत्रांमधील नक्षलवाद्यांना एक तर संपवले आहे किंवा ते शरण आले आहेत. एवढी प्रचंड कसरत झाल्यावरही नक्षलवाद्यांची काही बेटे आजही शिल्लक आहेत, हेच यातून निष्पन्न होत आहे. नक्षलवादाचा हा रोग ज्या ज्या भागांमध्ये आहे त्या भागात त्यांची अजूनही दहशत आहे. मध्यंतरी त्यांच्या म्होरक्यांनी शांततेची भाषा केली होती. सरकार ती मान्य करणे शक्यच नव्हते कारण यांना ठेवायचेच हा सरकारचा बाणा होता. मात्र अजूनही १००% नक्षलवादी संपलेले नाहीत कारण ज्या ठिकाणी ते शिल्लक आहेत त्या ठिकाणी अजूनही सुडाच्या नावाखाली दहशत पसरवून खंडणी खोरीचा प्रवास सुरू आहे. परवाच्या घटनेत जे क्रौर्य दिसले त्या ठिकाणी माणुसकी संपली होती, माणसे संपली होती आणि त्यांचे शवापदात रूपांतर झाले होते. या शवापदांनी ज्या ध्येयवादी राष्ट्रभक्त तरुणांचा जीव घेतला त्याला शहिदाचा दर्जा देऊन त्याच्या कुटुंबीयांना सरकारने दिलासा दिला पाहिजे. राष्ट्रभक्तीसाठी हातातून पत्करलेल्या तरुणासाठी आमची दुःखी मनाने श्रद्धांजली!


nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढावा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २२ : विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून, यावर सकारात्मक विचार करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शक्ती संवाद कार्यक्रमाला हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नावेंकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री आदिती तटकरे, बाळसाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डेकर, डॉ.पंकज भोयर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, रूपाली चाकणकर, आमदार चित्रा वाघ, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, सदस्य सचिव नंदिनी आन्हाडे, सहसचिव राधिका चक्रवर्ती यांच्यासह विविध राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा, सहसचिव, सदस्य उपस्थित होते. यावेळी पोश कायद्यासंदर्भातील पुस्तिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्री फडणवीस यांची अपेक्षा : दोन दिवसीय शक्ती संवाद कार्यक्रमाचे आयोजन



गडचिरोली, नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये विकास प्रकल्प आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी मॉयल लिमिटेडचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. ते म्हणाले, नीती आयोगाने देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व 'मॉयल लिमिटेड'च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. 'मॉयल लिमिटेड'ने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी बीआयएसएलडी या स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे. ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत.

महिलांचे शिक्षण, रोजगार हे केवळ आर्थिक अधिकार राहिले नसून आर्थिक परिवर्तनासाठी आवश्यक आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या की, देशभरात

कार्यालयात पोश अॅक्ट संदर्भात समिती कार्यरत असणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेने महिलांच्या सन्मान व हक्कांच्या रक्षणासाठी केलेल्या विशेष तरतुदीनुसार राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांची सामाजिक स्थिती उंचावणे, हक्कांचे रक्षण करणे व अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणे हा याचा उद्देश आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यातील महिला तस्करी संपूर्ण नष्ट करण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोग काम करीत आहे. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही आपापले विचार मांडले. कार्यक्रमाला भरणाऱ्या उपस्थिती होती.

सुटीची सूचना

ताऱ्हा पोळानिमित्त शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी महासागर कार्यालयास सुटी असल्याने रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ चा अंक प्रकाशित होणार नाही. सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

■ व्यवस्थापक

आरएसएस बंदी घातलेली संघटना आहे का?

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २२ : आरएसएस बंदी घातलेली संघटना आहे का? संघाने नेहमीच राष्ट्रवाद शिकवला. त्यामुळे कुणीही संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेले, तर त्यावर एवढा आकांडांडव करण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांला लावलेल्या हजेरी समर्थन केले.

राधाकृष्णन वेगळ्या विचारांचे, पाठिंबा नाही

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन कॉल आला होता. उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत, ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी माग्याकडे केली. मात्र राधाकृष्णन राज्यपाल असताना झारखंडच्या सीएम यांना त्यांच्या राजभवनात अटक झाली होती. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणे आमच्यासाठी शक्य नसल्याचे मी त्यांना सांगितले आहे. अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी सांगितले की, आमच्याकडे मतदार कमी आहेत, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, आम्हाला निकालाची चिंता नाही. उपराष्ट्रपती निवडणुकीत आमच्याकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून मतदार ठरलेले आहेत. आमचा उमेदवार विजयी होईल, एवढी संख्या आमच्याकडे नाही. आमची ठरलेली मते आहेत. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही करत बसणार नाही. मते कमी असली तरी आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आमचे मतदार कित्या आहेत, हे आम्हाला


शरद पवारांनी स्पष्ट सांगितले

औषध कंपनीत नायट्रोजन वायूची गळती ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २२ : पालघर जिल्ह्यातील मेडले फॉर्मस्युटिकल्स लिमिटेड कंपनीत नायट्रोजन वायूची गळती झाली. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीच्या प्लॅट क्रमांक एफ-१३ मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान नायट्रोजन वायूची गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातील मेडले (मेडली) फॉर्मस्युटिकल्स लिमिटेड कंपनीत प्लॅट क्रमांक एफ-१३ मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान सहा कामगारांना नायट्रोजन वायू गळतीचा त्रास झाला. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. फार्मा कंपनीत अल्वेन्डाझोल औषध तयार केले जात होते. या दरम्यान नायट्रोजन वायू मिळताना अचानक

पावसापासून दिलासा मिळणार का?

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २२ : गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे आणि अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ गुजरातकडे वळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाची तोत्रता कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात तहसलत करीत दिसून आला आहे.

१११ किलो गांजासह ३७ लाखाचा मुद्देमाल जप्त


■ महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. २२ : चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील फळसखेड फाट्यासमोर चांदूर रेल्वे पोलीसांनी १११ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. दोन इसम हे गांजा घेवून चारचाकी वाहनाने नांदगाव खडेश्वर रोडने जाणार असल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळ रचण्यात आला. राजपत्रीत अधिकारी नायब तहसिलदार, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन मापारी वजन काढण्यासह व पोलीस स्टॉपसह नांदगाव खडेश्वर रोडने गेले असता ग्राम फळसखेड फाट्यासमोर एक चारचाकी बोलेरो गाडी येताना दिसली. वाहनात चालक यश भास्करराव लाहे (वय २१), रा. पिंपळगाव बैनाई, ता. नांदगाव खडेश्वर व फिरोज सैयद अनवर (वय ३६), रा. सांताक्रूझ इस्ट मुंबई, हे दोघे आढळून आले. बोलेरो गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये १११ किलो किंमत २५ लाख ६६ हजार ८०० रुपये आहे. १० लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन, १ लाख रुपयाचा ॲपल मोबाईल, अन्य मोबाईल, एक टॅब, रोख ६६०० रुपये असा एकूण ३७ लाख ४२४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार, पोलीस निरीक्षक अजय आकरे यांचे मार्गदर्शनामध्ये सहाय्यक ठाणेदार शरद आहेर, पीएसआय रोहीत कुदळे, पीएसआय नंदलाल लिंगोले, पोलीस ॲमलदार शिवाजी घुगे, प्रविण मेथ्राम, राहुल इंगळे, निलेश रिडे, प्रशांत ढोके, संदीप वासनिक, संदीप बटुकले, ऋषीकेश जगदळे, महीला पोलीस ॲमलदार किर्ती सयाम, चालक प्रकाश बिरोले, चंद्रकांत गाडे यांनी केली.

वरिष्ठ लिपिकाची निर्घुण हत्या

■ महासागर प्रतिनिधी अमरावती, दि. २२ : पोळा सणाच्या दिवशी शुक्रवारी सकाळी बडनेरा येथील जुनी वस्ती पवार वाडी परिसरात एका ५० वर्षीय वरिष्ठ लिपिकाची निर्घुण हत्या करण्यात आली. अतुल ज्ञानदेव पुरी असे मृताचे नाव आहे. ते अमरावती शहरातील पुंडलिक बाबा नगर येथील रहिवासी होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने संचालित नांदुरा रेल्वे येथील पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. अतुल पुरी रेल्वे स्थानकावर पोहोचत असताना सकाळी नऊ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप समजले नाही.

योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार!


अजित पवारांची व्हाही

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २२ : राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या

पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्ज माफी करू, असे आश्वासन देखील अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार म्हणाले की, वीस हजार कोटींचा भार वीज बिल माफ करून बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला आहे. तर ४५ हजार कोटींचा भार लाडक्या बहिणीच्या निमित्ताने उचललेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बळीराजाला मदत करण्याचे काम शासनाच्या वतीने केले जात आहे.

भारतीय जनता पार्टी

समस्त शेतकरी बांधवांना बैल पोळा व ताऱ्हा पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच ऐतिहासिक ताऱ्हा पोळा पाहण्याकरीता देणान्या सर्व नागरीकांचे


संकलन : गुल्लू उर्फ देविकसन भन्साली, प्रतिनिधि सिंदी (रेल्वे.)


समीर कृणावार

इंद्रजांना जाऊन मिळाली. त्यामुळे धार्मिक स्वरूप बघून ब्रिटिशांचा टायरचे तुकडे त्यांच्या माळ गळ्यात आले.

शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैल जोडी सजावट स्पर्धा

प्रथम पारितोषिक राजीव खान शेख नासीर

यांच्या बैल जोडीला विशेष पारितोषिक

■अकोला,दि २२ (प्रतिनिधी) :

गोपाल मंडेकर यांच्या बैल जोडीला राजू गोतमारे यांच्या बैल जोडीला दुसरा क्रमांक गजाननराव नामदेवराव सांगे यांच्या बैल जोडीला तिसरा क्रमांक विशाल पुरुषोत्तम मेहरे यांच्या बैल जोडीला चौथा क्रमांक सिकंदर का बिस्मिल्ला खान यांच्या जोडीला पाचवा क्रमांक साजिद खान मुवाज खा यांच्या जोडीला सहावा क्रमांक अकोल्याचे युवा खासदार अनुप दादा धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अर्चितजी चांडक विशेष अतिथी आमदार साजिद खान पठाण आमदार अमोल दादा मिटकरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष अनिल मालगे यांनी केले होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश भुजबले गजानन मालगे रितेश मालगे आशिष मालगे मंगेश चोपडे आलेस मालगे आदित्य मालगे पियुष वानखडे राजू जयसनपुरे, आदी उपस्थित होते यावेळी यश ओमप्रकाश सावंल यांच्यातर्फे आलेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना मोफत रक्त तपासणी शुगर तपासणी यंत्र देण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक नामदेव वानखडे यांच्यातर्फे देण्यात आले तर विशेष पारितोषिक राम कृष्ण मिटकरी यांच्या स्मृतीशेष अमोल दादा मिटकरी यांच्यातर्फे देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बटु जमा यांच्यातर्फे देण्यात आले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष यश सावंल यांच्यातर्फे देण्यात आले तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांच्यातर्फे देण्यात आले तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस स्वर्गीय भूषण दिलीप



शेत भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ललित शेट भगत यांच्यातर्फे देण्यात आले तर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस हरीश भाई आलीमचंदानी यांच्यातर्फे देण्यात आले हा सोहळा अनिल

भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा आत्मा असून देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांचा महत्वपूर्ण योगदान असून शेतकऱ्यांच्या जीवा लाडका शेतीमध्ये काम येणारा नंदी वृषभ राजा बैल याचा सण पोळा हा मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा करण्यात येते आणि परंपरेने सतत शेतकरी नेते रणधीर भाऊ सावरकर मंजुषाताई सावरकर प्रल्हादरावजी सावरकर यांनी आज परसोबळे येथे पूजन केलं तसेच खासदार अनुप धोत्रे सौभाग्यवती समीक्षाताई धोत्रे तसेच भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी सुद्धा वृषभ राज्याची पूजन करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या

स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गटतर्फे अनोखा असा छोटा ट्रॅक्टराचा भरला रौदळ्यात पोळा

■अकोला,दि २२ (प्रतिनिधी) :

बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण, कारण शेतकऱ्यांच्या घरात पशुधनास देखील कुटुंब सदस्यांसारखच प्रेम आणि मान असतो, वर्षभर शेतात राबल्यानंतर त्यांची सेवा करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पोळा हा सण, परंतुकाळ बदलला तशी शेती करण्याची पद्धत सुद्धा बदलली, अनेक कारणांनी गावातील पशुधन कमी झाले, त्यांची जागा नवनवीन यंत्रांनी आणि ट्रॅक्टरने घेतली, परंतु शेतकऱ्यांचा शेतीपयोगी आपल्या सर्व अवजारांवर असणाऱ्या प्रेमात मात्र बदल झाला नाही, तेव्हा बैलपोळ्याच्या निमित्ताने गावातील ट्रॅक्टरचा देखील पोळा व्हावा अशी कल्पना स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गटाला सुचली, त्यानुसार त्यांनी ट्रॅक्टर पोळ्याचे नियोजन केले आणि खांदमळणीच्या दिवशी म्हणजे आज ट्रॅक्टर पोळा आयोजित केला, याला स्पर्धेचे स्वरूप



दिले आणि उत्कृष्ट सजावट करणाऱ्या पहिल्या तीन ट्रॅक्टरना पारितोषिक देखील जाहीर केले, यामध्ये शेतकऱ्यांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवला आणि गावातील शेतकरी आपला ट्रॅक्टर घेऊन पारंपरिक पद्धतीने सजवून धजवून पोळ्यामध्ये सहभागी झाले, वाजत गाजत गावातून यांची रॅली देखील काढण्यात आली, सर्व गाव कुतूहलाने बघत होते आणि सर्व गावकरी नियोजित ठिकाणी हा पोळा

बघण्यासाठी एकत्र देखील जमले होते. शेवटी पंचांनी सर्व सहभागी ट्रॅक्टरचे परीक्षण केले आणि स्पर्धेच्या निकालाचा निर्णय जाहीर केला, वाजत गाजत आणि आनंदाने हा पोळा संपन्न झाला. पारंपरिक बैलपोळ्याचे महत्त्व कमी व्हावे हा गटाचा आयोजनामागचा हेतू अजिबात नव्हता, परंतु शेतीत उपयोगी येणारा आणि त्यांना हातभार लावणारा प्रत्येक घटक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे.

तेल्हारा तालुक्यात पोळा उत्साहात व शांततेत साजरा

■तेल्हारा,दि २२ (प्रतिनिधी) :

तालुक्यातील तळेगाव बाजार येथे पोळा उत्सव शांततेत पार पडला. हिंवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळेगाव बाजार येथे पोळा उत्सव मोठ्या थाटासाठी साजरा करण्यात आला सायं पाच वाजता गावातून गुढि काढण्यात आली नंतर वाजतगाजत पोळ्या त बैलजोडी चे पुजन करण्यात आले यावेळी पोळ्यात सत्तरच्या जवळपास बैल होते पोळ्या त कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी हिंवरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार गजानन राठोड बिट जमादार उपस्थित होते यावेळी गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज यात्रा महोत्सव. दरवर्षी प्रमाणे यंदाही तळेगाव बाजार येथे व्दाराका उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या उत्सवात आकोल काळेगाव भोकर हिंवरखेड चांगलवाडि रायखेड गोर्धा मालढाणा व गावातील शेतकरी आपले बैल सजवुन गावातुन ढोल ताशा गजरात मिरवणूक काढण्यात येते सायंकाळी सोमेश्वर मंदिर संस्थान व तिने भाविकांना महाप्रसाद आयोजन करण्यात येते. या यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात



मूर्तिजापूरत क्रांतिकारी शेतकऱ्यांचा संताप उसळला!

काळा बैल पोळा आंदोलनात सरकारविरोधात घोषणांचा भडिमार!



■अकोला,दि २२ (प्रतिनिधी) :

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा असंतोष आज उफाळून आला! क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी तहसील कार्यालयावर काळा बैल पोळा धरणे आंदोलन छेडण्यात आले. जुनिवस्ती महाराजा चौकातून निघालेल्या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी एकच घोषणाबाजी केली - झसातबारा कोरा द्या नाहीतर गादी सोडा!इश शासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतस शेतकऱ्यांनी संतापाचा ज्वालामुखी उफाळून काढला.शेतकानुशतकांपासून शेतकऱ्यांचा

सण म्हणून साजरा होणाऱ्या पोळ्यादिवशी यंदा मात्र शेतकरी आनंदाऐवजी अश्रूंनी आणि संतापाने सण साजरा करताना दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या झसातबारा कोराइश करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून आज त्याचा उद्रेक रस्त्यावर झाला.तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना संतस शेतकऱ्यांनी झसरकार होश में आओइश, झकजमाफी द्या नाहीतर खुर्ची सोडाइश, झशेतकरी मरतोय: सरकार झोपतोय अशा

घोषणांनी आकाश दणाणून सोडले.संपूर्ण व सरसकट कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टर ५०,००० मदत द्यावीपिकविमा योजनेचे रद्द केलेले नियम रब्बी २०२५ पर्यंत पूर्ववत करावे२०२२-२४ पर्यंतचा थकीत पिकविमा रकम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावाकापूस व तूरला १०,००० तर सोयाबीन व हरभयाला ८,००० प्रति क्विंटल भाव द्यावा ढाणुकुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकनुकसानीसाठी तात्काळ आर्थिक मदत द्यावी.

थोडक्यात

आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची महत्वपूर्ण सभा



अकोला : महानगरातील गणेश मंडळाचे सुयोग्य संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आज शनिवार दि २३ ऑगस्ट रोजी ४-३० वाजता स्थानीय निमवाडी परिसरातील पत्रकार भवनाच्या स्व पत्रालाल शर्मा सभागृहात महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंड मोतीसिंह मोहता यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सभेत गणेशोत्सव मंडळ,गणेश विसर्जन तथा शासन निर्देशाची माहिती यावर चर्चा करण्यात येणार आहे.या महत्वपूर्ण सभेत महानगरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या सभेत उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी,संग्राम गावंडे,रमाकांत खेतान, महासचिव सिद्धार्थ शर्मा,एड.सुभाषसिंग ठाकूर ,विजय जयपिळे, आर्दानी केले.

थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत

अकोला : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.मार्फत इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ओटीएस) योजना दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

पातुर येथे गावठी दारु हातभट्टीवर धाड

६६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल केला नष्ट

■अकोला,दि १८ (प्रतिनिधी) :

अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक,

आरोपी कडून जप्त करून जागेवर नाश करण्यात आला यातील अक्षय कापकर रा

अकोला यांचे निर्देशाप्रम णे अकोला जिल्हया मध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.आज दि. २२/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या



गुमबातमीवरून शासकीय वाहनाने पो स्टे. पातूर हद्दीतील ग्राम शेकापूर येथील शेकापूर नाला येथे पंचासमक्ष चालू गावठी हातभट्टी दारू रेड केली असता, आरोपी नामे १) सहदेव मोतीराम जाधव,वय ४० वर्ष,२) बाळू पुंडलिक मेटांगे, वय ४२ वर्ष दोन्ही रा. आलेगाव ता. पातूर जि अकोला हे गावठी हातभट्टी दारू गळताना मिळून आला त्याचे ताब्यातून गावठी दारू १०० लिटर प्रति लिटर २००/- रु. प्रमाणे २०,०००/- रु व ३१ लोखंडी पिण्याम, ध्ये ४६५ लिटर मोहा सळवा प्रति लिटर १००/- रु प्रमाणे किंमत ४६५००/-रु असा एकूण ६६,५००/- रु चा मुद्देमाल

आलेगाव हा मालक असून फरार झाला आहे. तरी सदर आरोपी विरुद्ध पो स्टे. पातूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित साहेब चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री बी.चंद्रकांत रेड्डी साहेब, पोलीस निरीक्षक अधिकारी श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनात अझख गोपाल ढोले, HC / अब्दुल मजीद, कड / महेंद्र मालिये, HC / रवी खंडारे, झड/ अशोक सोनोने, HC / प्रशांत कमलाकर स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.

तंबाखू जाहिरात प्रतिबंध व व्यापार,उत्पादन

विनिमय कायद्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन

■अकोला,दि १८ (प्रतिनिधी) :

आरोग्य विभागातर्फे नियोजनभवनात आज आयोजित कार्यशाळेत तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम व तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध, व्यापार उत्पादन, पुरवठा व वितरण कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.विविध कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सऊद देशमुख, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.कर्कोण तज्ज्ञ डॉ. प्रसाद सोर यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे



दुष्परिणाम व त्यापासून सुटकेसाठी जीवनशैलीत आवश्यक बदल याविषयी शास्त्रीय माहिती दिली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या डॉ. निकिता गायकवाड यांनी तंबाखूमुक्त कार्यालय या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रीती कोगदे यांनी कायद्याबाबत

मार्गदर्शन केले.डॉ. शीतल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. धम्मसेन शिरसाठ यांनी आभार मानले. जानराव अवघड, सय्यद आरिफ, रीना चोंडकर, विजय वानखडे, अविनाश शिनिगरे यांनी परिश्रम घेतले. विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

■अकोला,दि २२ (प्रतिनिधी) :

२३ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असून या दिवसाचे महत्त्व अधिकाधिक विद्यार्थी, शिक्षक व जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात अंतराळ प्रेम व आवड निर्माण होऊन आपला देश अधिक प्रमाणात प्रगत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.प्राचीन काळापासून अगदी बालपणीच आकाशाची ओढ मानवी जीवाला वेड लावून जाते.चंद्र, सूर्य, ग्रह व तारे यांचे पूर्वापार चालत आलेले आकर्षण सध्या स्थितीत आणखी वेगाने वाढत आहे. आपल्या देशाच्या चंद्रयान तीन ने चंद्रावरील दक्षिण ध्रुवाजवळ उतरून संपूर्ण जगात नंबर एकचे स्थान मिळविले आहे.त्या निमित्ताने हा दिवस एका उत्सवाच्या स्वरूपात साजरा होत आहे.भारतीय अंतराळ विर राकेश शर्मा व नुकत्याच पार पडलेल्या अंतराळ अभ्यास व संशोधनात इशोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरील शून्य गुरुत्वाकर्षण क्षेत्रात राहून मानवी जीवाचे



कल्याणार्थ विविध प्रयोग केले आहेत. १९५७ यावर्षी सोविएत रशियाचा पहिला कृत्रिम उपग्रह स्पूटनिक अवकाशात झेपावत अंतराळ क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली. १९६१ मध्ये युरी गागारिन व्होस्टोक एक व्होरे ३२५ कि.मी.चा प्रवास १०८ मिनिटांत पूर्ण करून, १९६९ मध्ये प्रत्यक्ष निल आर्मस्ट्रॉंग च्या रूपाने मानवाचे पहिले पाऊल ठेवून समस्त आकाशाला गवसणी घातली. भारताच्या इस्रो व्होरे आर्यभट्ट ने चंद्रयान १,२,३ गगनयान आणि सध्या चंद्रयान ४ व ५ या मोहिमेत भाग घेणाना सौर सोबत LUXE मिशन कार्यरत आहे.

नागपूरकरांनी कायम ठेवली बडग्या-मारबत परंपरा!

ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत..

मना मनातली अस्वस्थता, हेवेदावे, भीती, रोगराई घेऊन जाऽऽ गे मारबत..

पोळ्याच्या पाडव्या दिनी मारबतीची परंपरा व ऐतिहासिक मिरवणूक नागपूर नगरीचा ठेवा! ही मिरवणूक तर नागपूरची आन, बान आणि शान आहे, हा उत्सव त्या मागचा उद्देश! पूर्वी मारबत महोत्सव थोडा बिभत्सेकडे झुकलेला होता. त्यामुळे मारबत मिरवणुकीत जाणे हीन अभिचूचे मानले जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे.

भारतातला हा एकमेव उत्सव नागपूर शहरात संपन्न होत असतो, त्या मागे उदात्त हेतू आहे. हे लक्षात आल्याने आता मारबत मिरवणुकीतील असभ्यता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. कित्येक भाविक स्वतःच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून मारबतीला नवस बोलतात.

वर्षानुवर्ष प्रचंड उत्साहात हा सोहळा साजरा होतो, होत राहील. तेव्हा या मारबत सोहळ्यात सहभागी होऊ आणि म्हणूयात, सगळे अशुभ, अमंगळ घेऊन जाऽऽ गे मारबतऽऽऽ! या आरोज्यांनी दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपूरातील महाल इतवारी परिसर दुमदुमून गेलेला असतो. मारबत हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो. मारबतही नागपूरकरांची अशी ग्रामदेवता आहे की ती या गावावर येणारी सगळी संकटे, आपल्या सोबत दूर घेऊन जाते आणि विसर्जित होते.

काळी मारबत १४५ वर्षांपासून चालू आहे. या काळ्या मारबतीचा संबंध महाभारत काळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची धिंड अर्थात मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर पुन्हा कधीही समस्या, संकटे आली नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भात नागपुरातही काळी-पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात,

अशी मान्यता आहे.

मुळात मारबत ही प्रथा मध्यप्रदेशातील काही आदिवासी जमातीत दिवाळीच्या रात्री पाळली जाते. विशिष्ट आकारातील मातीची मूर्ती ईडा पिडा, अमंगलतेचे प्रतिक म्हणून गावाबाहेर दफलत नेतात. पण मग ही प्रथा खूप वेगळ्या स्वरूपात नागपुरात कशी रुजली? यामागचा इतिहास असा की, महाराणी बाकाबाई भोसले या नागपूर भोसल्यांच्या राणीने इंग्रजांशी तयारकथित हातमिळवणी केली. त्यामुळे नागपूरचे समाजमानस क्षुब्ध झाले. या घडल्या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यासाठी बाकाबाईला स्वार्थी, देशद्रोही ठरवून त्यांचे प्रतिक म्हणून काळ्या मारबतीचा जन्म झाला. तसेच त्यांचे पती रघुजीराजे भोसले (द्वितीय) यांनी त्यांना रोखले नाही म्हणून त्यांचे प्रतिक बडग्याच्या रूपाने अवतरले.

पुढे इंग्रजांना नामोहरम करण्यासाठी कर्तबगार बाकाबाई भोसल्यांची ती रणनीती होती हे सिद्ध झाले. पण सुरू झालेली प्रथा बंद पाडणे नागपूरकरांना शक्य झाले नाही. मग मारबत ही दुष्टता, अमंगळ रूढी यांचे वहन करून स्वतः सोबत घेऊन जाणारी देवता म्हणून जनमानसात रुजली आणि आता वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते. तर, विविध सामाजिक समस्या, अनिष्ट रूढी, स्वर्गप्राप्ती होण्यासाठी अश्वमेध यज्ञ करतो आणि देव घाबरून विष्णूकडे मदतीसाठी

नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो. १७८९ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरू केला. त्यांनी लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता. राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून सर्व लहान मुलांना वाटले.

जिवंत बैलांप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे, चॉकलेट, व्हिस्कीट पुढे अशा विविध वस्तू देणे बांधण्यात आल्या. बैलाजवळ मुलांना उभे करून बैलांची पूजा केली जायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नाळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटले जायचे. ही परंपरा सातत्याने सुरू होती. आजही नागपुरातील महाल परिसरात ती पहायला मिळते.

नागपूरसह विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तान्हापोळ्या निमित्त सगळ्याच वयोगटातील लोक लाकडी बैल घेऊन त्याची पूजा करून हा सन आनंदाने साजरा करतात. त्यातच नागपुरातील सनियार भोसला पॅलेसमधील तब्बल आठ फुट उंचीचा लाकडी बैल सर्वांचे लक्ष वेधून घेतो. नागपुरातील या सणाला व लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्याला तब्बल २३५ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण म्हणून साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला



मारबत निघते.

वैदिक व नंतरच्या काळात बरेचदा वामनाचा उल्लेख आलेला आहे. बुटक्या आणि खुज्या माणसांच्या कथांमध्ये बुटका केवळ ठंगणा नसतो तर त्यात असाधारण अशी दैवी शक्ती दिसते. हिमगौरी आणि सात बुटके ही कथा प्रत्येकाने वाचली असेलच.

बळीराजाला पाताळात गाडण्यासाठी विष्णूने वामनाचे रूप घेतले तसेच दुसऱ्याही एका कथेत धुंधू राक्षसाचा वामनाचे रूप घेऊन त्याने पराभव केला आहे. कश्यप आणि दनु यांचा मुलगा धुंधू वामन म्हणाला, मी बुटका, काय मागणार! मला माझ्या तीन पावलांएवढ्या लांबीची



प्रविण बागडे नागपूर. 9923620919

एकमेकांत स्नेहबंध निर्माण व्हावेत

शहरातील अनेक भागात लाकडी बैलांचा पोळा भरतो. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा होत नाही.

लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरू पण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी 'ह्यातन्हा पोळा' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. तान्हा पोळा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. बैल पोळ्याच्या पाडव्याला नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळा उत्साहात साजरा केल्या जातो.

ही ऐतिहासिक परंपरा असलेल्या या पोळ्याची सुरुवात राजे रघुजी भोसले यांनी केली होती. तेव्हा पासून तान्हा पोळा साजरा करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा हा शहराचा अनोखा सण विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे.

या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावून सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्या कारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना

पुराणांमध्ये आहे की, कंसाने पुतनेला बाळकृष्णाला मारण्यासाठी पाठविले. हरवंश आणि पद्मपुराणामध्ये तो रात्री येऊन लहान मुलांना मारते. काळ्या मारबतीने हाच रात्रीचा रंग ल्येवलेला आहे.

भागवत आणि ब्रम्हवैवर्त पुराणानुसार पुतनेच्या मनीचा भाव कसाही असा. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने तिला मोक्ष प्राप्त झाला. बाळकृष्णाने मारल्यावर गावकऱ्यांनी तिच्या अंगाचे लचके तोडून तिला जाळले. पण त्या धुरातून दिव्य सुगंध येऊ लागला ती मुक्तात्मा झाली, म्हणून तिचे महत्त्व.

जन्माष्टमी नंतर सणवार एकमेकांच्या हाता हात गुंफून येतात पिठोरी अमास्येनंतर भाद्रपदात गौरी-गणपतीचे आगमन होते. खरंतर विचाऱ्या अमावस्येला सर्वजणच आळातात त्यादिवशी मुहूर्त, नवीन खरेदी, गोडघोड काही नसत. अपवाद फक्त दोनच. एक श्रावणी अमावस्या आणि दुसरी लक्ष्मीपूजनाची आश्विन अमावस्या.

बैलपोळ्याची दर्शन पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण आणि भाद्रपदामधला दुग्धधारा पाझरतात. अनंत चतुर्थीच्या अगोदर भागवत एकादशीला वामन जयंती दुवा म्हणजे गल्ली-बोळींमधून अत्यंत उत्साहाने काढण्यात येणाऱ्या मिरवणूक, बैलपोळ्याला सजवलेल्या बैलांचा वाजत-

काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते.

गेल्या काही वर्षांपासून या पोळ्याला संस्कृती व स्पर्धा याची झालार लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये सजवून आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभूषा निरीक्षण केले जाते. तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभूषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जाते. त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना काहीनाकाही छोट्टी भेटवस्तु दिली जाते. त्यानंतर ही मुले घरी येतात.

ज्याप्रमाणे मोठ्या बैलांची सर्व प्रथम घरी पुजा केल्या जाते. त्याचप्रमाणे या लाकडी बैलांच्या पूजेला देखील घरून सुरुवात होते. त्यानंतर ही मुले आपल्या शेजारी व नातेवाईकांकडे जाऊन बोजारा जमा करतात, म्हणजे त्यांना पैसे किंवा भेटवस्तु दिल्या जाते.

लहान मुलांना देखील शेतीचे व त्यात राबराब राबणाऱ्या बैलांचे महत्त्व कळावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृती दिवशी ते कृताज्ञ राहावे. यासाठी कदाचित तान्हा पोळा हा सण साजरा करण्याची प्रथा विदर्भात रुजली असावी. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीय संस्कृती जपल्या जाते. सर्वांना तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

राष्ट्रीय अंतराळ दिवस

आज २३ ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून संपूर्ण साजरा केला जातो. २३ ऑगस्ट हा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला कारण याच दिवशी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला.

या गौरवशाली घटनेची आठवण म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केली. या ऐतिहासिक निर्णयामुळे भारतीयांच्या मनात या दिवसाची स्मृती कायमस्वरूपी कोरली गेली या महान दिवसाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताच्या चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आणि इतिहास घडला. चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताने चंद्रावर स्वारी केली यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही. भारताची ही चंद्र मोहीम चांद्रयान - ३ या नावाने ओळखली जाते.

याआधी भारताने दोनदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तो अपयशी ठरला. २००८ साली चांद्रयान १ या मोहिमेस इच्छेने सुरवात केली त्यानंतर २०११ साली चांद्रयान २ मोहिमेतील यान चंद्राच्या कक्षेत पोहचूनही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विस्मृतीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यास अपयशी ठरले होते. अर्थात चांद्रयान २ पूर्णपणे अपयशी ठरले असेही म्हणता येणार नाही.

कारण चांद्रयान २ मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत होते. या ऑर्बिटरवरील काही उपकरणे वापरून चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास केला जात होता. तसेच चंद्र व त्याच्या वातावरणाविषयी नवी वैज्ञानिक माहिती अपल्याला मिळत होती.

चांद्रयान ३ हा आधीच्या म्हणजे चांद्रयान २, मोहिमेचाच भाग होता. या मोहिमेत अपयश आले तेव्हा यानाचा संपर्क तुटला म्हणून केवळ संपर्क तुट हा.... होसला नही! असे म्हणत देशातील १४० कोटी जनता शास्त्रज्ञांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.

देशातील जनतेला देशातील शास्त्रज्ञांविषयी कमालीचा आदर आणि विश्वास आहे याच विश्वासाच्या बळावर आपल्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान २ मोहिमेत आलेले अपयश विसरून नव्याने सुरवात केली. चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशातून घडा घेत चांद्रयान ३ मोहिमेवेळी

शास्त्रज्ञांनी पुरेपूर काळजी घेतली होती.

यानातील काही घटक ऐनवेळी कार्यन्वित होऊ शकले नाही तरी यान चंद्रावर यशस्वीपणे उतरले अशी नव्या यानात रचना करण्यात केल्याची माहिती इस्त्रोचे संचालक एम सोमनाथ यांनी दिली होती.

सेन्सर निकामी होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे, संगणकातील नियमसंच व गणितीय प्रक्रिया यात होणाऱ्या चुकांची तपासणी करून त्याचे निराकरण करणे यासारख्या बाबींचा विचार करूनच हे यान चंद्रावर झेपावले होते त्यामुळे यावेळी चंद्रयान ३ यान चंद्रावर यशस्वीपणे उतरलेच असा विश्वास देशातील १४० कोटी जनतेला होता.

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अखेर हा विश्वास सार्थ ठरवला. चांद्रयान ३ मोहीम ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची होती. भारताचे हे यान चंद्रावर उतरल्याने चंद्रावर यान उतरवण्यात यशस्वी ठरलेल्या काही मोजक्या देशात भारताचा समावेश झाला.

या मोहिमेद्वारे आपल्या देशातील विकसीत तंत्रज्ञान जगाला दाखवण्याची संधी मिळाली. अंतराळ तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेला गती मिळाली. ही मोहीम यशस्वी झाल्याने भविष्यात चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकार होईल. ही मोहीम यशस्वी झाल्याने भारत अंतराळ क्षेत्रात एक महासत्ता म्हणून उदयास आली.

एकूणच भारताच्या अंतराळ क्षेत्रात चांद्रयान ३ मोहीम हा मैलाचा दगड ठरली. आपल्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी रात्रीचा दिवस केला. त्यांच्या या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि आपली ही चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली.

चंद्रावर तिरंगा फडककवून भारताने जगाला दाखवून दिले की अंतराळ क्षेत्रात भारत महासत्ता म्हणून उदयास येत आहे. ७८ वर्षांपूर्वी जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला तेव्हा भारत सुईचे टोकही बनवू शकणार नाही अशी आपली हेटाळणी केली जायच्या. जो देश सुईचे टोकही बनवू शकत नव्हता त्या देशाने आज चंद्रावर स्वारी केली आहे हे भारताच्या आजवरच्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि सरकारचे यश आहे.

या यश्याचा देशातील १४० कोटी देशवासीयांना सार्थ अभिमान आहे. चंद्रावर तिरंगा फडकवून अंतराळ क्षेत्रात महासत्ता होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या सर्व भारतीयांना राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !



श्याम ठाणेदार दौंड, जिल्हा पुणे. ९९२२४४६२९५

बाप्पांचे स्वागत करूयात

लवकरच गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशाचे आगमन होणार आहे. गणपती हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत. गणपतीच्या आगमनाची लहान-थोर सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. गणेशोत्सवापूर्वी सर्वांची श्री गणेशाच्या स्वागतासाठी लावबग सुरू होते. सजावट कशी करायची? कोणता देखावा उभा करायचा? श्री गणेशाच्या आवडीचे नैवेद्य त्याला

दाखवण्यासाठी गुहिणीची पण तयारी सुरू होते. श्री गणेशाचे आगमन होण्यापूर्वी घरातील स्वच्छतेला सुरुवात होते. घराचा कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी, जाळी-जळमटे, अडगळ काढण्यासाठी घरातील सर्व मंडळी तत्परतेने पुढाकार घेतात. परंतु श्री गणेशाचे स्वागत करण्याआधी आपण आपले मन शुद्ध, स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र करायला हवे. कारण श्री गणेशाला असेच मन आवडणार आहे. हे लक्षात घेऊन आपल्या मनाचा कानाकोपरा स्वच्छ करायला हवा. मनामध्ये साठलेली जाळी-जळमटे, दोष-अहं यामुळे आपल्यावर आलेले आवरण हे सर्व साफच करायला हवे. कारण मनामध्ये असलेली ही एक प्रकारची अडगळच आहे आणि हे बाप्पाला आवडणार नाही हे लक्षात घेऊन आधी आपले मन आपण साफ करायला हवे. कारण अशा मनामध्येच श्री गणेशाचा वास असतो. अशाच मनामध्ये त्याला राहायला आवडते. आपल्या हृदयमंदिरामध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यापूर्वी आधी आपले मन शुद्ध, निर्मळ, पवित्र करूयात.

■ **मनिषा बोरटे, सातारा.**

वाचक लिहितात

मारबत उत्सव ही नागपूरच्या इतिहासातील मोठी आणि ऐतिहासिक परंपरा आहे. मारबत उत्सवाची सुरुवात इंग्रजांच्या काळात सुरू करण्यात आली.

यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभा करणे. कालांतराने हा उत्सव समाजातील वाईट चालीरितीचा व वाईट रूढींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे या सणाचे उद्दीष्ट ठरले. येणारे विघ्न दूर करण्यासाठी १८८० मध्ये काळ्या मारबतीची सुरुवात झाली. यानंतर १८८४ मध्ये पिवळ्या मारबतीची सुरुवात झाली. आज काळ्या मारबतीला १४५ तर पिवळ्या मारबतीला १४० वर्षे पूर्ण होत आहेत. दोन्ही मारबती मांडण्या मागचा एकच उद्देश होता आणि आहे तो म्हणजे येणारे विघ्न, रोगराई, महागाई, दुष्काळ, भ्रष्टाचार दूर व्हावा. नागपूरसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे १४५ वर्षे जुनी परंपरा त्याच पद्धतीने पार पाडल्या जाते.

या उत्सवात सर्व धर्मांचे लोक आनंदाने सहभागी होतात. त्याहीवेळेस मारबतीची सलग आठ दिवस पुजा-अर्चना व्हायची आणि आताही होते. सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात. असेही सगण्यात येते की मारबत ही नवसाला पावणारी असल्याची अनेकांची श्रद्धा आहे. मारबतीच्या दर्शनासाठी अनेकजन नवजात शिशूचे तोंड मारबतीच्या स्तनाला लावण्याची देखील प्रथा आहे. त्यामुळे काळ्या मारबतीचा व पिवळ्या मारबतीला पारंपरिक पद्धतीने महत्त्व दिले जाते. मारबतीचा सन पोळ्याच्या पाडव्याला म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी भव्य मिरवणूक काढून येणाऱ्या विघ्नांच्या विरोधात जय घोष करून ईडा-पीडा,माशा-मुरकट्या, रोगराईला घेऊन जा गे मारबत....आशा घोषणा दिल्या जातात.

अमावस्येला घरोघरी मेड्यांच्या (पळसाचे)

केवळ १४ दिवस खा मेथीच्या बिया

भारतीय स्वयंपाक घरात अनेक प्रकारच्या बियांचा वापर मसाला म्हणून केला जातो. यातील अनेक बिया औषधी गुणांनी भरपूर आहेत. त्यापैकी मेथी हे असेच गुणकारी आहे. याचा वापर आयुर्वेदिक मेडिसिन म्हणून केला जातो. आज आपण पाहणार आहोत की जर तुम्ही सलग १४ दिवस मेथीच्या बियांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात काय बदल पाहायला मिळतील.

मेथीची बिया आणि त्याची पाने देखील आरोग्यासाठी लाभदायक आहेत. बिया आणि पानांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. आयुर्वेदानुसार मेथीचा स्वाद कडू असतो. मेथी उबदार असल्याने शरीरात उष्णता तयार करते. ज्यांना कफ आणि वात असेल तर नियंत्रित करते. मेथीने पित्त वाढते, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन तृप्तासोबत करावे.

मेथीच्या बियात सॉल्युबल फायबर असते ते तुमच्या ब्लड शुगरला कंट्रोल करते. आणि कार्बोहायड्रेट्सचे अवशोषण प्रक्रीया संथ करते. हे डायबिटीज वा इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्या लोकांना खूपच फायदेशीर आहे. मेथी पचन एंजाईम्सला उत्तेजित करते. त्यामुळे पचन आणि पोट फुगणे सारख्या समस्या कमी होतात. मेथी कोलेस्ट्रॉलचे शोषण देखील रोखते.,ज्यामुळे हार्ट डिजीसचा खतरा घटतो.

वजन कमी करण्यास फायदा

वजन नियंत्रण करण्यासाठी मेथी उपयोगी आहे.

रोगराई, महागाई व भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन जा गे मारबत!

फांद्यांची पुजा केली जाते व दुसऱ्या दिवशी पाडव्याला पळसाच्या फांद्यांचे दहन केले जाते. कालांतराने भ्रष्ट व कलंकित नेता किंवा भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात त्याची प्रतिकृती बडगा काढून निषेध केला जातो. महागाई, अत्याचार, आतंकवाद, महामारी, बँक घोटाळे इत्यादींच्या विरोधात बडग्याच्या रूपात प्रतिकृती काढून निषेध नोंदविला जातो. पिवळ्या व काळ्या मारबतीच्या रूपाने आज अनेक विघटनकारी शक्तीचा, अत्याचाराचा विरोध करून समाजात जनजागृती करण्याची काळ्या व पिवळ्या मारबतीपासूनच परंपरा मिळाली आहे. राजकीय पुढारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी कोणते घृणास्पद कार्य करतात हे बडग्याच्या रूपात पहायला मिळते यामुळे समाजात जनजागृती निर्माण होते. म्हणजेच मारबत हा सन समाज जागृतीचा मोठा दिवस असल्याचे मी समजतो.


१८९७ मध्ये प्लेगची साथ आली होती. त्यानंतर १९२८ मध्ये नागपुरात इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम दंगली घडविल्या. तरीही मारबत उत्सवाला कुठेही तडा जाऊ दिला नाही, ही नागपूरसाठी स्वाभिमानाची बाब आहे. करोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच मारबत उत्सवातील मिरवणुकीत विघ्न निर्माण झाले. समाजात वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे मारबत उत्सव या सणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मारबत उत्सवात बडग्यांची भूमिका मोलाची असते कारण बडगे हे देशातील विघातक गोष्टींचा निषेध नोंदविणारे असतात. यावर्षी मिरवणुकीत आपल्याला अनेक बडगे पहायला मिळतील. यात महागाई, सिलेंडरची दरवाड, पेट्रोल दरवाड, शहरातील खडे,



पाकिस्तान, चीन, आतंकवाद, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी, जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहवा या उद्देशाने मारबत अत्याचारी, बेरोजगारी याविरोधात बडग्यांच्या उत्सवाच्या दिवशी प्रतीकात्मक पुतळ्याचे बडगे माध्यमातून लोकांचा आक्रोश दिसून येईल.

मारबत उत्सवाची सुरुवात नागपूर मधून झाली. परंतु आता मारबत उत्सव महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात साजरा केल्या जातो. आज मारबत उत्सवाच्या निमित्ताने देशात होणारे अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, वाढता भ्रष्टाचार यांच्या विरोधात समाजाने एकत्रित येण्याच्या उद्देशाने देशातील अनेक राज्यांनी नागपूरची परंपरा अंगीकारून समाजात सर्वसामान्यांवर होणारा अत्याचार



रमेश कृष्णराव लांजेवार स्वतंत्र पत्रकार, नागपूर. ९९२१६९०७७९

अक्षीकायन

प्रा. अशोक सारडा मेहकर (९४२९३९४३९९)



नाही कसं म्हणता ?

अनाठाऱ्या योजनांवर खर्च करता करोडात आपत्तीत अन्नदाता फसला हे न समजणे इतपत का खरच तुम्ही दुधखुळे आहात ?

योग्य वेळी धाऊन आले तर मदत लागते सक्ताऱणी वराती मागुन घोडे तुम्हीच सांगा काय कामी ?

आत्महत्या केल्यावर झाल ही तुम्ही लाखांची मदत, पण बुंदसे गयी तो हौदसे नही आती हे कां तुम्हाला नाही समजत ?

गोदरेज अॅग्रोव्हेटतर्फे मका पिकांसाठी आशिताका हे नवीन तणनाशक सादर

मुंबई/हैदराबाद, २२ ऑगस्ट : भारतातील अग्रगण्य वैविध्यपूर्ण कृषी-व्यवसायांपैकी एक असलेल्या गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड (गोदरेज अॅग्रोव्हेट) ने मका पिकासाठी खास तयार केलेले नवीन तणनाशक सादर केले आहे. आशिताका हा जपानच्या सहकार्याने विकसित केलेला एक अभिनव उपाय असून भारतातील मका शेतकऱ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या मोठ्या अडचणींपैकी एक असलेल्या रावत व रुंदपणी तणांवर प्रभावी नियंत्रण पुरवितो. पिकाच्या प्रारंभीच्या वाढीच्या टप्प्यातील तणांचा प्रादुर्भाव मका उत्पादनावर मोठा परिणाम करतो. २४ तणाच्या पानांच्या अवस्थेत अवलंब केल्यास आशिताका मुळे प्रभावी तण नियंत्रण मिळते. जागतिक स्तरावर, मका लागवडीच्या

क्षेत्रफळात भारत ४ थ्या क्रमांकावर आणि वार्षिक उत्पादनात ५ व्या क्रमांकावर आहे. देशातील वाढती औद्योगिक आणि मध्यमवर्गाचा विस्तार यामुळे प्राणिजन्य प्रथिने, स्टार्च व मका वापरणाऱ्या इतर औद्योगिक उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जनावरांच्या खाद्यासाठी, औद्योगिक व जैवबंधन वापरासाठी मक्याची मागणी वाढली आहे. मात्र या क्षेत्राला दर्जेदार बिवाणे व कृषी-उपकरणांची मर्यादित उपलब्धता यासारख्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान बदल हे आणखी एक मोठे आव्हान असून अतिवृष्टी, बदलत्या पावसाचे स्वरूप, किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मका उत्पादनात अडथळे येऊ शकतात.



त्यामुळे उत्पादनक्षमता वाढविण्यास आणि या पिकाचे महत्त्व टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी आशिताकासारखे संशोधनाधारित उपाय आणणे अत्यावश्यक ठरते. या सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज अॅग्रोव्हेटच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे

भविष्याभिमुख करणे हे आमचे ध्येय आहे. मका पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रभावी तण नियंत्रण मिळणे हे उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहे. भारतात प्रथमच सादर होणारे आशिताका हे शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यास व नफ्यात वाढ करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरेल. गोदरेज अॅग्रोव्हेटच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे मार्केटिंगचे सार्वव्यवस्थापक अनिल चौबे म्हणाले, मक्यामधील आशिताकाचे प्रभावी तण नियंत्रण पिक-तण दर कमी करते. त्यामुळे मर्यादित मातीतील ओलावा व पोषणघटकांचा चांगला वापर होतो आणि फुलोरा व दाणे भरण्याच्या टप्प्यात पिकाच्या आरोग्यास मदत मिळते. शिफारस केलेला डोस ५०

ml/acre सोबत ४०० ml/acre सफरचंद असून २४ तण पानांच्या अवस्थेत दिल्यास तणांचे लवकर नियंत्रण होते आणि तणामुळे होणारे उत्पादनातील नुकसानही कमी होते. हवामानाचा फटका बसल्यास हे नुकसान वाढते. यामुळे अधिक सातत्यपूर्ण उत्पादन, चांगल्या प्रतीचे दाणे आणि विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागात उत्पन्नातील चढउतारावरील संरक्षण मिळते. सुरुवातीला तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या प्रमुख मका उत्पादक भागांत सादर केल्यानंतर गोदरेज अॅग्रोव्हेट आशिताका आता लवकरच आगामी महिन्यात सर्व मका पिकविणाऱ्या राज्यांत उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे.

सर्वसमावेशक विकास उपक्रमाद्वारे आर्थिक वर्ष २५ मध्ये आयसीआयसीआय बँकेने १.८९ कोटी लोकांचे आयुष्य सुखकर केले

नागपूर, २२ ऑगस्ट: आपल्या वचनाला जागतिक आयसीआयसीआय बँकेने शाश्वत विकासासाठीची आपली वचनबद्धता अधिक भक्कम करणे सुरुच ठेवले आहे. आर्थिक वर्ष २४-२५ च्या पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. बँकेने आर्थिक वर्ष २४-२५ या वर्षात आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणीय शाश्वतता यासारख्या सामाजिकदृष्ट्या प्रभावी उपक्रमांचा विस्तार केला. आणि याच माध्यमातून त्यांनी १.८९ कोटी लोकांचे आयुष्य सुखकर केले. आर्थिक वर्ष २५ मध्ये बँकेने सीएसआरसाठी ८०१ कोटींची तरतूद केली होती. मागील वर्षीच्या ५१९ कोटीपेक्षा त्यात ५४% ने वाढ झाली आहे. यातूनच दीर्घकालीन सामुदायिक विकासासाठीची तिची वाढती वचनबद्धता अधोरेखित होते. स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. आर्थिक वर्ष २५ मध्ये, या कार्यक्रमांतर्गत १० लाख महिलांना मदत करण्यात आली, ज्यामुळे सुरुवातीपासूनच लाभार्थ्यांची एकूण संख्या १.१ कोटी झाली आहे. या उपक्रमांमुळे महिलांना कर्ज उपलब्ध होणे, आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत होणे आणि ग्रामीण तसेच निम-शहरी भागात उत्पन्नाच्या दीर्घकालीन संधी निर्माण केल्या आहेत. याव्यतिरिक्त, कौशल्य विकास, शेतो आणि सूक्ष्म-उद्योगांसाठी राबवलेल्या उपक्रमांचा ९१ लाखहून अधिक व्यक्तींना फायदा झाला. ज्यामुळे ग्रामीण उपजीविकेत लक्षणीय सुधारणा झाली.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या आरोग्यसेवेबाही विस्तार केला. ५५० रुग्णालयांसोबत केलेल्या भागीदारीद्वारे बँकेने ४ लाख व्यक्तींना वैद्यकीय उपचारांची सुविधा दिली. ज्यामुळे आरोग्यसेवा लाभार्थ्यांची एकूण संख्या २५ लाखहून अधिक झाली. दीर्घकालीन आरोग्यसेवा वचनबद्धतांचा भाग म्हणून, बँकेने टाटा मेमोरियल सेंटरला दिलेला आर्थिक निधी १८०० कोटी रुपयांपर्यंत वाढला, ज्यामुळे संपूर्ण भारतात तीन नवीन कर्करोग रुग्णालये स्थापन करण्यात मदत होईल. पर्यावरण संवर्धन हे आयसीआयसीआय बँकेसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये, बँकेने ३,३८७ कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली आणि १७,४५३ पाणवटे पुनर्संचयित केले. याव्यतिरिक्त, १६९० शाळांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा लागू केली. बँकेने वर्षभरात १२ लाख झाडे लावली, ज्यामुळे आर्थिक वर्ष २०२२ पासून लावलेल्या झाडांची एकूण संख्या ४९ लाख झाली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये राबवलेल्या वनसंवर्धन प्रकल्पांद्वारे वनीकरण आणि जैवविविधता संवर्धनात बँकेने सक्रिय योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, बिहारच्या गया जिल्ह्यात, पारंपरिक - पद्धतीचे पुरुषजीवन करण्यात आले. यामुळे ११,९७३ एकरपेक्षा जास्त शेतीला फायदा झाला, तर महाराष्ट्रातील पाणलोट विकास प्रकल्पांमुळे १,२९५ एकर जमीन सुधारण्यास मदत झाली. परिणामी ३७० घरांना भक्कम आधार मिळाला.

गौतम अदाणी यांनी आयआयटी खडगपूर मधून भारताच्या ‘दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामा’चे आवाहन केले

गोंदिया, २२ ऑगस्ट: अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी सोमवारी भारताला दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की हा संग्राम वसाहतवादी सत्ताधीशांविरुद्ध नसून परकीय तंत्रज्ञान, ऊर्जा आणि डेटा प्रणालींवर अवलंबून राहण्याविरुद्ध असेल. ते आयआयटी खडगपूरच्या हिरक जयंती समारंभात बोलत होते. गौतम अदाणी म्हणाले की भारताने जरी १९४७ मध्ये राजकीय बंड्या तोडल्या असल्या तरी २०२५ मध्येही आयात केलेल्या सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि लष्करी प्रणालींवर अवलंबून राहिल्याने देश बाह्य शक्तींसमोर असुरक्षित राहतो. अदाणी यांनी शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांनी भरलेल्या सभागृहात म्हटले, आज आण जी युद्धे लढत आहोत, ती अनेकदा अदृश्य असतात. ही युद्धे सर्व्हर फार्ममध्ये लढली जातात, खंदकांमध्ये नाही. या शस्त्रांचे नाव अल्गोरिदम आहे, बंदुका नाहीत. ही साम्राज्ये जमिनीवर नाही, तर डेटा सेंटरमध्ये निर्माण होतात. आयआयटी विद्यार्थ्यांना भारताचे नवे स्वातंत्र्यसैनिक संबोधून, अदाणी म्हणाले, त्यांची शस्त्रे म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन करताना ते म्हणाले की तुम्ही राष्ट्रनिर्मितीचा मार्ग निवडावा.ते म्हणाले एक रस्ता



तुम्हाला फक्त पगारपत्र घेऊन जातो. दुसरा तुम्हाला वाशरापर्यंत पोहोचवतो. पण फक्त एकच रस्ता भारतनिर्मितीच्या गौरवाच्या दिशेने नेतो.त्यांनी १६

व्या वर्षी घर सोडून मुंबईला जाण्याच्या प्रवासापासून ते भारतातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा समूह उभा करण्याच्या प्रवासाचे आवाहन दिले. या प्रसंगी अदाणी यांनी विद्यार्थ्यांशी यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी काहीमंत्रशेअर केले. त्यांनी सांगितले की जोखन्या अर्थाने स्वतंत्र विचारांचा आहे, जो जोखीम घेण्यास, जलद निर्णय घेण्यास आणि नुकसान सहज स्वीकारण्यास तयार आहे, तोच खरा चांगला व्यावसायिक होऊ शकतो.त्यांनी पुढे सांगितले की खाजगी क्षेत्रातील कोणतीही कंपनी तेव्हाच प्रगती करू शकते जेव्हा ती दूरदर्शी सरकारच्या धोरणांशी ताल धरून चालते. मागील दशकात सरकारवरील हा विश्वास, भारताच्या क्षमतेवरील श्रद्धा आणि धोरणांवरील माझा विश्वास यांनीच कोणतेही साम्राज्य आपल्याला झुकवू शकणार नाही. इतके बलवान बना की कोणतीही ताकद आपल्याला अडवू शकणार नाही. आपला भारत तुमची वाट पाहत आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठात संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषदेचे २३ ऑगस्ट रोजी उद्घाटन

नाशिक, २२ ऑगस्ट : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आय.आय.टी. बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषदेचे शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात उद्घाटन समारंभ होणार आहे. विद्यापीठात आयोजित संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषद हेल्थ इकॉनॉमिक्स, टेक्नोलॉजी ऑण्ड जेरिऑस्ट्रीक हेल्थ केअर विषयावर आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभास राज्याच्या माजी मुख्यसचिव श्रीमती सुजाता सौनिक, आय.आय.टी. बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव, विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानितकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., मा. प्रिन्स-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. याबाबत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानितकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य सेवेतील भविष्यातील तंत्रज्ञान आणि धोरणे या विषयावर कार्यशाळा होणे गरजेचे आहे. या परिषदेत

जगभरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ही परिषद केवळ एक व्यासपीठ नसून ते जगभरातील आरोग्य क्षेत्रातील ज्ञानाचा संगम आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत आहे की, त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी कसा करावा यासाठी विचार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, टेलीमेडिसिन, आणि जेरिऑस्ट्रीक यांसारख्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळेल. केवळ उपचारांवर लक्ष केंद्रित न करता, प्रतिबंधात्मक उपायांवरही भर देणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रातील धोरणात्मक बदलांवर भर देणे गरजेचे आहे. या परिषदेतील चर्चांमधून अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जावेत, ज्यामुळे आरोग्य सेवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सहजपणे पोहोचणे शक्य होईल. आरोग्य शिक्षणअधिक प्रभावी करण्यासाठी नवीन धोरणांची गरज आहे यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढविण्यासाठी विविध विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. संगम २०२५

आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे आरोग्य क्षेत्रातील भविष्यकालीन आव्हाने आणि संधी यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. आरोग्य, अर्थशास्त्र, आरोग्य तंत्रज्ञान, वृद्धांचे आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय उपकरणांमधील नवनवीन शोध या विषयांवर संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या परिषदेत शोधनिबंध सादरीकरणासाठी हेल्थ केअर टेक्नोलॉजी असेसमेंट ऑफ हेल्थ केअर इकोनॉमी, इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ ऑफ मेडिकल इन्व्हेस्टमेंट ऑट ऑफरिडेंबल कॉस्ट आणि जिरिऑस्ट्रीक ऑफ पेरीऑस्ट्रीक हेल्थ केअर ही सादरीकरणाची थीम होती. संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. विठ्ठल घडके, डॉ. वर्षा फडके, डॉ. अमोल पाटील, डॉ. अशोक वानकुंद्रे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. रुतिका ठाकूर, डॉ. सुमिला घालव, डॉ. प्रज्ञा नागमोडे यांनी परीक्षक म्हणून उपस्थित होते. या परिषदेत एकूण ४० पेक्षा अधिक संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.

संसंगने भारतात लॉन्च केला गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह ५

मुंबई, २२ ऑगस्ट : भारतातील सर्वात मोठा कंड्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड संसंगने आज देशात गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह ५ एंट्राप्राइज एडिशनच्या लॉन्चची घोषणा केली. हा एक मजबूत आणि एंट्राप्राइजसाठी तयार केलेला टॅबलेट आहे, जो अतिशय व्यस्त वातावरणात काम करणाऱ्या व्यवसायांना आणि व्यावसायिकांना सक्षम बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये एक्सकल्यूटिव्ह एडिशन लॉन्चनंतर, भारतात गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह ५ एंट्राप्राइज एडिशन आता आणखी चांगल्या परफॉर्मन्ससह उपलब्ध होत आहे. हा टॅबलेट संरक्षण, सार्वजनिक सुरक्षा, लॉजिस्टिक्स, उत्पादन, आरोग्य सेवा, रिटेल आणि सेवा यांसारख्या कठीण व आव्हानात्मक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करेल. गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह ५ एंट्राप्राइज एडिशन मध्ये १२० फ्रॅश रेटसह ८.० इंच (२०.३२ सेमी) चे हाय-रेझोल्यूशन डिस्प्ले आहे. हा ऑब्टा-कोर प्रोसेसर चालतो, जो सहज मल्टीटास्किंग आणि जास्त कामकाजासाठी योग्य आहे. हा टॅबलेट ६जीबी/१२८जीबी आणि ८जीबी/२५६जीबी अशा दोन मेमरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. डिस्प्लेला बाहेरच्या वातावरणातही स्पष्ट दिसण्यासाठी खास तयार केले आहे, जे भारताच्या विविध हवामान परिस्थितीमध्ये मोठा फायदा ठरते. संसंग इंडिया चे व्हाईस प्रेसिडेंट, एंट्राप्राइज बिझनेस, पुनीत सेठी म्हणाले, संसंगमध्ये आम्ही भारतातील आमच्या प्रवासाला देशाच्या आकांक्षांशी जोडून पाहतो. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या पुढील टप्प्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही भारतीय कर्मचाऱ्यांना आजच्या गरजा आणि भविष्यातील संधींसाठी सक्षम बनवण्यास वचनबद्ध आहोत. आमचा प्रत्येक पाऊल भारतात तयार केलेल्या, भारतासाठी खास बनवलेल्या आणि ग्राहकांच्या गरजा व जीवनशैलीनुसार डिझाइन केलेल्या उत्पादनांवर आधारित आहे. हे केवळ उत्पादन नाही, तर भारताच्या भाषेत तंत्रज्ञान आणण्याचे आमचे वचन आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर सार्जनशील कौशल्य दिसणार सोनी सबवर सुकू झालेल्या इत्ती सी खुशी मालिकेत

मुंबई, २२ ऑगस्ट : सोनी सबवर अलीकडेच सुरू झालेल्या इत्ती सी खुशी मालिकेचे हृदयस्पर्शी कथानक आणि सुसंबद्ध व्यक्तिरेखा यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होत असलेल्या या मालिकेत अन्विता (सुन्बुल तौकीर खान) या तरुणीचा जीवन प्रवास मांडला आहे. जीवनाच्या अत्यंत खडतर अनुभवात देखील छोटे छोटे आनंदांचे क्षण शोधणारी ही तरुणी आहे. या मालिकेची सर्जनशील बाजू सांभाळत आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर. या मालिकेच्या माध्यमातून आपले सिनेमॅटिक कौशल्य आणि भावनांचे गहिरपण ते टेलिव्हिजनच्या पडद्यावर साकारत आहेत. फरारी की सवारी आणि व्हॅटिलेट सारख्या चित्रपटांबद्दल ओळखल्या जाणाऱ्या मापुस्कर यांच्या कलाकृतींमध्ये मानवी भावनांचे हृदय आणि लोभस चित्रण असते. इत्ती सी खुशी मालिकेत त्यांनी जीवनाच्या कडू-गोड वास्तविकता दर्शविणारे कथानक गुफले आहे. जे प्रेक्षकांना नक्कीच प्रेरक आणि वेधक वाटेल. मालिकेतील आपल्या योगदानाविषयी बोलताना राजेश मापुस्कर म्हणाले, टेलिव्हिजनकडे घराघरात पोहोचण्याची एक अर्थपूर्ण प्रभाव उत्पन्न करण्याची ताकद असते. जेव्हा सोनी सब आणि रोझ प्रॉडक्शन्स यांनी शोमलेस ची निर्मिती भारतीय प्रेक्षकांसाठी करण्याचे ठरवले, तेव्हा कथानक पुन्हा सांगण्याचे एक आव्हान तर होतेच शिवाय कथानकाचे मर्म कायम राखून ते भारतीय संस्कृतीच्या रंगात सादर करणे देखील गरजेचे होते. एक क्रिएटिव्ह मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका ही आहे की कथानकातील अस्सलता हरवणार नाही याची दक्षता घेऊन कथानक घडवण्यात टीमचे मार्गदर्शन करणे. आम्ही पटकथा लेखन, व्यक्तिचित्रण आणि कलाकारांची निवड करण्याबाबत खूप काटेकोर राहिलो. आणि प्रत्येक घटकातून भारतीय कुटुंबातील दिसणारा सजवणणा आणि आपुलकी व्यक्त होईल याची काळजी घेतली. साधेपणा हेच इत्ती सी खुशी चे वैशिष्ट्य आहे. ही सामान्य लोकांची आणि त्यांच्यातील अद्भुत लवचकतेची कहाणी आहे, जी वास्तविक पद्धतीने सांगितली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना ती नक्की आपलीशी वाटेल. मला आशा आहे की प्रेक्षक स्वतःला या व्यक्तिरेखांमध्ये बघतील आणि इत्ती सी खुशी मधून व्यक्त होणारा प्रामाणिकपणा आणि त्यातील उच्च प्रेक्षकांना जाणवेल. राजेश मापुस्कर यांचे क्रिएटिव्ह कौशल्य लाभलेली इत्ती सी खुशी ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच एक आकर्षक आणि भावनिक दृष्ट्या समृद्ध अनुभव देईल.



आज का अंदाज

शनिवार २३ ऑगस्ट २०२५

पत्थर फोड एकच

कल्याण बाजार			
१	४	७	८
२२०	११९	२५०	२६०
३१०	२४८	३६८	३९०
४७०	३४७	४६७	४८०
१०	४०	७३	८३
११	४२	७५	८५
१६	४६	७९	८९

२३ ऑगस्ट : सर्व बाजारांसाठी

२१	३१	६०	९०
२५	३५	६४	९४
२७	३७	६८	९८
१४७	२३८	१५०	२३४
३९०	५८०	२५९	४९०
४८०	३००	३५८	४६०

कल्याण व मुंबई किरता तसेच सर्व बाजारांसाठी जबरदस्त पास होणारे चान्सेस मिळतील.

प्रो. बालाजी कुमार ९८२२४८६०३४

ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रांबाबत दक्षता बाळग्या : मिलिंद नारिंगे

‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन एसएससी-सीजीएल, एमईएस, आयबीपीएस-(पीओ) आणि एलआयसी (एएओ)-२०२५-२६ ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अर्ज हा स्वीकृत होणार. तसेच पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार, अशी माहिती सुद्धा व्यवस्थापकीय संचालक श्री. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड, जातीचा प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, १२ वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास ४० टक्के पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला असेही ‘महाज्योती’तर्फे कळविण्यात आले आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरीटच्या आधारे निकषानुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात येत्या ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तसेच अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करावे. या प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहनही महाज्योतीचे संचालक मिलिंद नारिंगे यांनी केलेले आहे.

राशीभविष्य

मेघ : मन आज थोडे अस्थिर राहू शकते. दिवसाची सुरुवात व्यायाम करून करा, जेणेकरून तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहाल. आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे, नाहीतर बजेट बिघडू शकते. **वृषभ :** आज छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. आज एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. हा वाद कोर्ट-कचेरीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे वाद घालणे टाळा. **मिश्र :** संवेदनशील स्वभावामुळे तुमच्या जवळच्या मित्राला त्रास होऊ शकतो. कुटुंबाचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या व्यवसायात वाद होण्याची शक्यता आहे. **कर्क :** कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याला जपा. **सिंह :** आज राग आवरणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. तुमची कमाई वाढेल. पण त्यासोबतच खर्चही जास्त असेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्याच्या आरोग्याची काळजी घ्या. **कन्या :** मनात आज विचारांचे चढ-उतार सुरू राहील. तुमचे मन अजूनसात जास्त रमले जाईल. शैक्षणिक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. बौद्धिक कामांमधून उत्पन्न वाढेल.

तुळ : आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरणात काम करायला मिळेल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहील. आज तुम्ही एक नवीन काम सुरू कराल, ज्यामध्ये यश मिळेल. **वृश्चिक :** स्वभावात बदल जाणवू शकतो, पण दिवसाच्या शेवटी सर्व काही सामान्य होईल. तुमची आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. **धनु :** आज आत्मविश्वास चांगला राहील, पण पैशांच्या स्थितीवरून तुमच्या मनात काही चढ-उतार असू शकतात. शैक्षणिक कामांमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. **मकर :** आज तब्येत चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट सोपवले जाऊ शकते. तुमच्या व्यापारिक स्थितीत सुधारणा होईल. यामुळे तुम्हाला अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. **कुंभ :** नोकरीमध्ये बदल आणि प्रगतीची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल, पण कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस रोमॅंटिक संबंधांसाठी चांगला नाही. प्रकृतीकडे लक्ष घ्या. **मीन :** कोणताही निर्णय घ्याई घेऊ नका. प्रियकर किंवा प्रेयसी तुमच्याकडून काहीतरी खास अपेक्षा ठेवू शकतो, त्यामुळे त्यांना निराश करू नका. तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे,

शब्दकोडे क्रमांक २१९९

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
	११		१२		१३			१४	
	१५			१६					
१८			१९			२०		२१	
	२२				२३		२४		
२५			२६	२७	२८		२९		३०
	३१		३२				३३		३४
३५	३६			३७	३८	३९	४०		
४१		४२		४३	४४		४५		
		४६		४७	४८		४९		
५०			५१	५२		५३	५४		
		५५	५६	५७	५८		५९		६०
६१	६२		६३	६४	६५	६६		६७	
६८		६९		७०	७१		७२	७३	
	७४			७५		७६			

१८			१९					२०			२१	
	२२						२३			२४		
२५			२६		२७		२८			२९		३०
		३१		३२						३३		३४
३५	३६				३७			३८		३९	४०	
४१			४२			४३	४४			४५		
		४६			४७		४८				४९	
५०				५१	५२					५३	५४	
		५५	५६		५७		५८			५९		६०
६१	६२			६३		६४	६५			६६		६७
६८			६९		७०		७१			७२	७३	
		७४			७५					७६		

आडवे शब्द :-

१) मोठे भांडणे

४) माल साठवून चढ्या भावाने विक्री करणारा

७) विश्वासघातकी

११) भूतकाळ

१३) जंगलातील वाट

१४) अवधान, चित्त

१५) * * * तलवार

१६) बांबू

१७) यज्ञ, यज्ञात टाकण्याची आहुति

१८) मनाला टोचणारे दुःख

१९) कोलाहल, मोठा कल्ला

२०) दर्पण

२१) उपकार

२२) घसा

२३) विश्रांती

२५) प्रतिदिनी

२७) घागरा

२९) विणकराचे उपजिविकेचे साधन

३१) कर्ज देणारा

३३) रात्री चमचमणारा किटक

३५) गर्दभ

३७) कृष्णसखी

३८) अमावस्या

४०) द्रव पदार्थ

४१) अंगातील जोम

४२) उगवत्या सूर्याचा देश

४३) पाठविलेला

४५) फक्त, केवळ

४६) शुभ, पवित्र

४८) वाकबगार

४९) स्तुती करणारा

५०) बारावी रास

५१) फळाचे साल

५३) अडकित्याने कातरले जाणारे फळ

५५) पाठीला आलेली वक्रता

५७) एक द्विदल धान्य

५८) कैवारी, रक्षणकर्ता

५९) भीती, जरब

६१) निकट

६४) कणीदार

६६) मीठ

६७) पातक

अकोला

पान ६

ई-पीक पाहणीसाठी पिकांची ॲपमध्ये नोंद करावी

■अकोला, दि २२ (प्रतिनिधी) :

ई-पीक पाहणीसाठी शेतक-यांना डीसीएस मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी करता येते. या ॲपचे सुधारित व्हर्जन (डीसीएस ॲप ४.०.०) आले असून, शेतक-यांनी ते आपल्या मोबाईलमध्ये अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ॲप गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार काही तांत्रिक सुधारणा करून ते नवीन रूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे आता यापुढे १०० टक्के ई-पीक पाहणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. पीक पाहणीत शेतक-यांनी स्वतः पिकांची या ॲपमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. त्याची मुदत दि. १४ सप्टेंबरपर्यंत आहे. शेतकरी बांधवांनी स्वतः

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पिकांची नोंद या ॲपद्वारे करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणीची नोंद केली नाही, त्यांची कार्यवाही तलाठ्यांमार्फत करण्यात येत होती. आता या प्रक्रियेतही बदल झाला आहे. आता ई-पीक पाहणी करण्यासाठी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्रत्येक गावासाठी एक सहायक उपलब्ध असेल. त्यांच्याद्वारे ई-पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई -पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपमध्ये नोंद असणे आवश्यक राहणार आहे. पीक पाहणी

करण्यासाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आतील पिकांचे दोन फोटो घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या ई- पीक पाहणी मदतीसाठी तसेच समस्या सोडवण्यासाठी सहायक उपलब्ध राहतील.

ई-पीक पाहणी नोंदणी केल्यास राज्य व केंद्र सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन डीसीएस मोबाईल ॲपमध्ये ई-पिक पाहणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार व महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मनपाने गुडधी येथील जागा घेतली ताब्यात

■अकोला, दि २२ (प्रतिनिधी) :

अकोला महानगरपालिका पुर्वज्ञान अंतर्गत मोठी उमरी, मौजे गुडधी सर्वे क्र. ६० गट क्र. ६७ मधील ले-आऊट ग्र. क्र. छअझ३४/गुडधी/०५/०५/८६-८७ व छअझ३४/गुडधी/७२/८७-८८अन्वये मंजूर रेखांकनातील संलग्न असलेली ३१२५ चौ.मी. खुली जागा (जशिप डरिलश) वरील मा.आयुक्त यांचे दि. ०७/०७/२०२५ रोजीच्या जाक्रं./अमनपा/संसंनर/२७८/२०२५ अन्वये पारीत असलेल्या आदेशानुसार सदरची जागा अध्यक्ष, आकाश शिक्षण संस्था यांनी आदेशापासून ३० दिवसात ताब्यात देणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्याने सदर जागेचा ताबा मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये आज दि. २२ ऑगस्ट २०२५



रोजी दुपारी ३ वा. घेण्यात आला आहे. या कारवाईत पुर्व ज्ञान कार्यालयाचे सहा.आयुक्त राजेश सरप, सहा.नगररचनाकार संदीप गावडे, सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, बाजार विभागाचे सुरेंद्र जाधव, प्रशांत देशमुख, पुर्व ज्ञान नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल राजत, अक्षय बोर्डे, मनोज घाटोळकर यांची उपस्थिती होती.

पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड

योजनेचा लाभ घ्यावा

अकोला : पशुधनाच्या आहार, उपचार, विमा आदी संगोपनासाठी किसान क्रेडिट कार्डाआधारे अल्पकालीन कर्ज मिळते. या योजनेचा जिल्ह्यातील पशुपालक बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. पशुधनाचा आहार, वैद्यकीय उपचार, विमा, वीजपुरवठा, इन्व्हंटर आदी बाबींसाठी खेळते भांडवल म्हणून पशुधनावर १ लक्ष ६० हजार रू. पर्यंत अल्पकालीन कर्ज, तर शेतीवर ३ लक्ष रू. पर्यंत कर्ज मिळू शकते.

श्री शंकर संस्थान देवळिवेस बैल पोळ्यातील उत्कृष्ट बैलाना रोख पारीतोषिक

■हिवरखेड, दि २२ (प्रतिनिधी) : हिवरखेड येथे ईतीहासकालीन देवळीवेस शंकर संस्थानवर तिडके परीवारातील नंदुभाऊ तिडके यांचे पुंतेने डॉ राम तिडके यांचे हस्ते शंकर संस्थान मधे शिवाचा अभीषेक महाआरती होऊन पीडीला घाट लावला जातो व पोळा फुटला म्हणून जाहीर होते. या पोळ्यात प्रथम गुढी व मानाचा बैलाना वाजत गाजत तिडके,वाड्यातुन डॉ राम तिडके नंदुभाऊ तिडके,कृष्णादादा तिडके कैलास तिडके गजानस तिडके ऊमेश तिडके सूनिल तिडके बंजरग तिडके सह बॅंड पथक मंदीरांवर आनल्या जाते मंदीरावर आंब्याचे पानाचे नारळ लावुन तोरन बाधले होत शेतकरी सर्व आपआपल्या घरच्या बैलाना तोरणाखालुन घालुन मंदीरा समोर ऊभे करतात सालाबाद

मूर्तिजापूरत महामार्गावर कंटेनर ट्रकचा थरारक अपघात

■अकोला :अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात २२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई-वापीहून रायपूरकडे जनेरेटर भरून जाणारा कंटेनर ट्रक (क्र. CG ०४ LR २२९१२) भरधाव वेगात जात असताना अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन पेट्रोल पंपाजवळ लोखंडी कटघरे फोडत रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती, परंतु सुदैवाने जीवितहानी टळली.दरम्यान, अपघातामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धावत्या महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.मात्र स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्ग प्रशासनाचे कोणतेही मदतकार्य वेळेवर पोहोचले नव्हते.



कृषी विद्यापीठात बैलपोळा अतिशय उत्साहात साजरा!



■अकोला, दि २२ (प्रतिनिधी) : कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी बांधवांचा सक्षम साथीदार असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त

करण्यासाठी बैल पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननिय डॉ.शरद गडाख यांचे मार्गदर्शनात विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राचे वाशीम रोड प्रक्षेत्रावर संपन्न झालेल्या या सोहळ्याचे प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन

थोडक्यात

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२५-२६ पासून कार्यान्वित करण्यात आली असून दि. २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येत आहे.इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिार व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. अशा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. सदर अर्ज हारी.रहरळींीस या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील.विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग), विद्यार्थी अनाथ असल्यास महिला १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज कर्तांना किमान ६० टक्के गुण व दिव्यांगास ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषनापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र.अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ ऑगस्ट २०२५ असून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक व बिार व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आधार योजनेकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

बालिका भक्ती वर्मा लिटिल अबॅकस स्पर्धेत प्रथम

अकोला : स्थानीय रामदास पेठ परिसरातील रहिवाशी तथा कार्मेल शाळेतील तिसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी बालिका भक्ती अक्षय वर्मा ही लिटिल अबॅकस स्पर्धेत प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. अमरावती येथे जीनियस यू विद्यम समूहाच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या लिटिल जीनियस नॅशनल लेवल ओपन अबॅकस व वेदिक मॅथ स्पर्धेत तिने १०० गुणांपैकी ९८ गुण प्राप्त करीत लिटिल अबॅकस चॅम्पियन पदाचा मान प्राप्त केला. यापूर्वी तिने शेगाव येथे संपन्न झालेल्या अबॅकस स्पर्धेत आपले स्थान भक्कम केले होते.

■शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन

नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, हॉस्पिटलिटी इन्स्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खासगी कौशल्य विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मॅकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, ,सर्व विद्याशाखांची महाविद्यालये, सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था यांना स्पर्धेत सहभागात्मक योगदानासाठी आवाहन करण्यात आले आहे. सहायक आयुक्त श्री. शेळके म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील पात्र युवक- युवतींनी

मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे. वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. ०१ जानेवारी २००४ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे, डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल डिझाइन टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टिम, एअरक्राफ्ट मेटेनन्स या क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म दि.०१ जाने २००१ किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. इच्छुकाली नोंदणी <https://www.skilindiadigital.gov.in> या संकेतस्थळावर दि.३० सप्टेंबरपूर्वी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

माजी मंत्री महादेव जानकर मूर्तिजापुरात

■मुर्तिजापुर, दि २२ (प्रतिनिधी) : लाखपुरी परिसरातील सर्कल अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे २३ ऑगस्ट रोजी दौऱ्यावर येत आहेत.प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तोसिफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजता सांगवा मेळ येथे आणि दुपारी १.३० वाजता परिसरातील अन्य गावांमध्ये ते शेतकऱ्यांशी संवादसाधणार आहेत. भटोरी, पारद, सांगवा मेळ, कोलखेड जहंगीर आदी पंचक्रोशीतील गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला जिल्हा प्रभारी प्रदीप पाटील गावडे, यांनी केले आहे.

CHANGE IN NAME

I Have Change My Name in My Passport No is - (M5343942) -----

From- RAKESH KUMAR JAGDISHCHANDRA PANCHMIA -----

TO- RAKESH JAGDISH PANCHAMIA

My Residential Address is - Hansraj Towers wing B6 opposite Amrutwadi plot Akola 444001.



अकोला जिल्हा सहकार गटाचे अध्यक्ष नानासाहेब, रमेश हिंगणकर व अकोला जिल्हा शिवसेना नेते डॉ. विनीत हिंगणकर यांनी आपल्या गावी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.



अरुणभाऊ जवंजाळ,शेघरांव पाटील वसू, ज्ञानेश्वर झांबरे गोपाल लाखे, ज्ञानेश्वर आळे सतीश सावकर भैया डिकर सागर फाटे निलेश डिकर, पुरुशोत्तमब सिरसाट, अशोकराव झामरे सुरेश बुंदे विनोद साबळे सुभाष



उमरी येथील दादा मते यांच्या घरा समोर पोळा सणाच्या दिवशी सर्व बैल जमा होतात बैल पोळा साजरा करण्यात येतो तेव्हा फोटो काढत असताना बैल बिथारला लात मारून निलेश मते व त्यांच्या पत्नी हे दोघेही खाली पडले आणि त्यांना पाठीवर डोळ्याचा बाजूला मार लागला कोणतीही अनुसूचित घटना घडली नाही.



चिन्ह बघ्हे, प्राचीन परंपरा

छोट्या मित्र-मैत्रिणींनो, रुग्णाला तपासल्यावर डॉक्टर एक कागद हातात देतात. त्यामध्ये बरे होण्यास आवश्यक त्या औषधासंबंधीची माहिती असते. त्यालाच आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो. या प्रिस्क्रिप्शनच्या वरच्या बाजूला तुम्हाला इंग्रजीमध्ये आरएक्स असे लिहिलेले दिसेल. तुम्ही ते पाहिलेही असेल. पण कधी त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

मुलांनो, याची मुळे इतिहास आणि संस्कृतीत रुजलेली आहेत. 'आरएक्स' हे प्रत्यक्षात लॅटिन शब्द Recipere चे संक्षेप रूप आहे. याचा अर्थ 'तू घे' किंवा 'तू ते घे' असा होतो. म्हणजेच हा एक प्रकारचा डॉक्टरांचा आदेशच आहे.

काही विद्वानांच्या मते, याचा उगम प्राचीन इजिप्शियन पौराणिक कथांशी संबंधित आहे. एका आख्यायिकेनुसार, उपचारांचा देव मानल्या जाणाऱ्या होरसने युद्धात डोळा गमावला. तेव्हा देवी इसिसने त्याला बरे केले. त्या पुनर्संचयित डोळ्याला 'होरसचा डोळा' असे म्हटले गेले जे नंतर आरोग्य, संरक्षण आणि उपचारांचे प्रतीक बनले.

होरसच्या या डोळ्याच्या आणि 'आरएक्स' चिन्हाच्या आकारात काहीसे साम्य आहे. म्हणूनच काही अभ्यासकांना या चिन्हाची प्रेरणा प्राचीन चिन्हापासून आली असावी, असे वाटते. आज 'आरएक्स' एक साधे चिन्ह वाटत असले तरी त्यामागील इतिहास जाणून घेता कळते की औषध देणे, उपचार करणे हे नेहमीच एक आध्यात्मिक आणि पवित्र कार्य मानले गेले आहे. अजूनही वैद्यकीय तज्ज्ञांकडे जीवन देणारे आणि रोगमुक्त करणारे म्हणूनच पाहिले जाते. तेव्हा 'आरएक्स' हे केवळ कोणते औषध घ्यावे हे लिहिलेल्या यादीवरील चिन्ह नाही तर ते हजारो वर्षांच्या जुन्या उपचार परंपरांचे वाहक देखील आहे, हे तुम्ही समजून घ्यायला हवे.

माहिती असावे

गुलाबी शहर जयपूर

मित्रमैत्रिणींनो, जयपूर ही राजस्थानची राजधानी. जयपूरला 'गुलाबी शहर' असे म्हटतात. इथल्या घरांचे, सरकारी इमारतींचे रंग गुलाबी असतात. याच कारणामुळे जयपूर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. चंदीगड हे नियोजित शहर आहे. याची रचना नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. ते देशातलं पहिलं नियोजित शहर असल्याचं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात चंदीगडआधीही जयपूरचं नियोजन करण्यात आलं. अवघ्या चार वर्षांमध्ये हे शहर उभारण्यात आलं.

१८७६ मध्ये या शहराला गुलाबी रंगात रंगवण्यात आलं होतं. राजकुमार एडवर्डच्या भेटीसाठी शहराला गुलाबी रंग देण्यात आला होता. तेव्हापासून जयपूर गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गुलाबी हा रंग स्वागताचं प्रतीक मानलं जातो. म्हणूनच राजकुमाराच्या स्वागतासाठी गुलाबी रंग देण्यात आला होता. जयपूरमध्ये बरेच महाल आणि किल्ले आहेत. जंतर मंतर आणि

सफर शहरांची

आमेरचा किल्ला यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आलं आहे. ही दोन्ही ठिकाणं वास्तुकलेची अनोखी उदाहरणं असल्याचं म्हटलं जातं. या शहरातले खाद्यपदार्थ बरेच प्रसिद्ध आहेत. कलाकं द, दालबाटी, चुरमा, घेवर, कांदाची कचोरी हे पदार्थ इथे खूपच प्रसिद्ध आहेत. या शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात जयपूरला भेट देता येईल.

छोट्या दोस्तांनो, आपण दररोज अनेक नोटा वापरतो. पण नोटांवर छापलेल्या चित्रांकडे कधी तुमचे लक्ष गेले आहे का?


मित्रांनो, चलनावरील ही चित्रं आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे अभिमानास्पद प्रतीक आहेत.

- * दहा रुपयाच्या नोटेवर तुम्हाला कोणार्कचे सूर्य मंदिर दिसते. हे केवळ एक मंदिर नाही तर १३ व्या शतकातील स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर स्थित हे मंदिर भगवान सूर्याच्या विशाल रथाच्या आकारात बांधले गेले असून त्यामध्ये मोठ्या दगडी चाकांच्या १२ जोड्या आहेत आणि सात घोडे रथ खेचताना दाखवले आहेत. चाकांवर केलेले उत्तम कोरीवकाम अद्भूत आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असणारे हे मंदिर भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे उत्तम उदाहरण आहे.
- * २० रुपयाच्या नोटेवर तुम्हाला महाराष्ट्रातील एलोरा लेण्याचे चित्र दिसते. एलोरा लेणी ही खडकात कोरलेल्या वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या ३४

चलनावर झळकतो भारताचा अभिमान

लेण्या हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांला समर्पित असून ६०० ईसापूर्व ते १००० ईसापूर्व दरम्यान खडकांमधून त्या कोरलेल्या होत्या. येथील सर्वात प्रसिद्ध रचना 'कैलास मंदिर' ही असून ते एकाच खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे मंदिर आहे.

* ५० रुपयाच्या नोटेवर कर्नाटकातील हंपी रथाचे चित्र आहे. विजयनगर साम्राज्याची वैभवशाली राजधानी असणाऱ्या हंपी येथील अवशेषांमध्ये उभा असलेला हा दगडी रथ प्रत्यक्षात विठ्ठल मंदिराचा एक भाग आहे. हा रथही भारतीय स्थापत्यकलेची भव्यता प्रतिबिंबित करतो.



ओळखा पाहू

१) इंडोनेशियाच्या चलनाचे नाव काय ?
२) पांढरा कोळसा कशाला म्हणतात ?
३) भारतातलं ८० टक्के कोळशाचं उत्पादन कुठे होतं ?
४) अंतरा ही कोणत्या देशाची वृत्तसंस्था आहे ?
५) इस्रायलचं चलन कोणतं ?
६) व्हिएतनामची राजधानी कोणती ?
७) जगातलं सर्वात उष्ण वाळवंट कोणतं ?
८) ट्रुटर कोणत्या वर्षी सुरू झालं ?
९) जगातली सर्वात जुनी वृत्तसंस्था कोणती ?
१०) दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कधी झाली ?

१ ६ १ ६ (० ६ १ ६ १ ६) (१ ३ ० ० ८)
(७ २ ० ० ० ० ० ० ०) (१ ६ १ ६ १ ६) (३ ० ० ० ० ० ० ०) (४ १ ६ १ ६ १ ६)
(५ १ ६ १ ६ १ ६) (६ १ ६ १ ६ १ ६) (७ १ ६ १ ६ १ ६) (८ १ ६ १ ६ १ ६) (९ १ ६ १ ६ १ ६) (१ ० १ ६ १ ६ १ ६)

जिज्ञासा



क्षेत्र ऑप्स डेव्हलपमेंटचं

मुलांनो, मोबाईल फोनमध्ये वेगवेगळी ऑप्स असतात. ही ऑप्स कोणी तरी विकसित करत असतं. ऑप विकसित केल्यानंतर त्यांचा वापर सुरू होतो. दररोज नवी ऑप्स दाखल होत असतात. सध्या या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. तुम्हीही मोबाईल ऑप्स निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करू शकता. यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी...

मुलांनो, सध्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स कार्यरत आहेत. आयओएस, विंडो, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी अशा ऑपरेटिंग सिस्टिम्सवर काम करणारी ऑप्स असावी लागतात. काही ऑप्स फक्त एकाच ओएसवर काम करतात तर काही ऑप्स कोणत्याही सिस्टिमवर काम करू शकतात. एकाच सिस्टिमवर काम करणाऱ्या ऑप्सना नेटिव्ह ऑप्स तर सर्व ऑपरेटिंग सिस्टिम्सवर काम करणाऱ्या ऑप्सना वेब बेस्ड ऑप्स असे म्हटलं जातं.

कोण होणार ?

डेव्हलपमेंटचे अभ्यासक्रम असतात. यात तुम्ही यूआय डिझायनिंगची प्राथमिक माहिती घेऊ शकता. ठराविक ओएस सिस्टिमसाठी ऑप्स विकसित करायची असतील तर तसे अभ्यासक्रमही आहेत.

ऑप डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डेव्हलपर कंपनीत काम करता येईल. स्वतःची ऑप्स विकसित करता येतील. ऑप डिझायनिंगसाठी मदत करता येईल. येत्या काळात ऑप्सची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे ऑप डेव्हलपर्ससाठी संधींचा महापूर येणार आहे.

बर्फाच्छादित शहरं

दोस्तांनो, थंडीत विविध ठिकाणी बर्फ पडू लागतो. भारतातली काही ठिकाणं बर्फ पडल्यामुळे पांढरीशुभ्र झाल्याचं पहायला मिळतं. अशाच काही बर्फाच्छादित शहरांची सैर करू या.

- ⇨ हिमाचल प्रदेशातलं डलहौसी हे अत्यंत सुंदर असं ठिकाण. डिसेंबर-जानेवारी महिन्यात डलहौसीमध्ये बर्फ पडतो. लॉर्ड डलहौसीच्या नावावरून या स्थानाला हे नाव पडलं.
- ⇨ उत्तराखंडमध्ये औली हे ठिकाण आहे. हे स्थान समुद्रसपाटीपासून १०,५०० फूट उंचीवर आहे. इथल्या बर्फाच्छादित उतारांवरून मस्तपैकी स्कीईंग करता येतं. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात इथे भरपूर बर्फ पडतो.

अरुणाचल

प्रदेशमधलं तवांग हे असंच एक सुंदर शहर. तवांग प्रांत हे देशाचं एक रत्नच आहे असं म्हणावं लागेल. डिसेंबरमध्ये बर्फ पडल्यानंतर तवांग अजूनच सुंदर दिसू लागतं.

- ⇨ गंगटोक ही सिक्किमची राजधानी. फेब्रुवारी महिन्यात इथे भरपूर बर्फ पडतो. बर्फ पडत असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. या ठिकाणी बुद्ध मंदिर आहे. गंगटोक हे अत्यंत दुमदार शहर आहे.
- ⇨ जानेवारी महिन्यात लांचुंगमध्येही भरपूर बर्फ पडतो. हे सिक्किममजवळ शहर आहे. या ठिकाणी आल्यावर लांचुंग मॉनेस्ट्रीला भेट द्यायलाच हवी.

गोठलेले प्रदेश

मुलांनो, या जगात थंडागर प्रदेश आहेत. इथे हाड गोठवणारी थंडी पडते. इथलं तापमान खूप कमी असतं. अशाच काही ठिकाणांविषयी...

- ⇨ अमेरिकेतल्या मिनेसोटा इथे इंटरनॅशनल फॉल्स आहेत. इथलं तापमान उणे ४८ अंशांपर्यंत खाली जातं. हा धबधबा गोठून जातो. धबधबा गोठल्यानंतर इथे आईसबॉक्स डेज फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. या काळात पर्यटक खूप मजा करतात.
- ⇨ रशियामध्ये साखा रिपब्लिक नावाचं ठिकाण आहे. इथे फक्त ८०० लोक राहतात. थंडीत इथलं तापमान जवळपास उणे ५२ अंशांपर्यंत पोहोचतं. या दिवसांमध्ये इथल्या शाळाही बंद असतात. एवढ्या कमी तापमानात इथल्या सगळ्या वस्तू गोठतात.
- ⇨ जम्मू-काश्मिरमधलं द्रास हे सुद्धा जगातल्या सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. द्रास म्हणजे नरक. हिवाळ्यात इथे कडाक्याची

भ्रमंती जगाची

थंडी असते. याच कारणामुळे या स्थानाला द्रास म्हटलं जातं.

- ⇨ नॉर्वेमध्ये हेल नावाचं ठिकाण आहे. इथे फक्त आठ ते दहा कुटुंब राहतात. ३ फेब्रुवारी १९४७ या दिवशी स्नॅंगमध्ये उणे ८१ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. एवढ्या तापमानात आपली हाडंही गोठून जातील!

हिवाळ्याचे चार महिने आपण कुडकुडत असतो. या दिवसात आपण स्वेटर, गरम कपडे घालतो. गरम पाण्याने आंघोळ करतो. पण मुक्या प्राण्यांचं काय ? आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची काळजी आपणच घ्यायला हवी. थंडीत प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या काही टिप्स...

- सगळ्या प्राण्यांना थंडी वाजते. कुत्रा, मांजर, पक्षी, ससा सगळे प्राणी कुडकुडत असतात. त्यामुळे या दिवसात पाळीव प्राण्याला घराबाहेर ठेऊ नका. खूप थंडी असेल तर त्यांना खोलीतच ठेवा. या प्राण्यांनाही सर्दी होते. थंडीत भटके प्राणी गाड्यांखाली झोपतात. त्यामुळे गाडी काढण्याआधी खाली कोणी झोपलं नाही ना, याची खात्री करून घ्या.
- थंडीत स्टेटर घातल्याशिवाय चैनही पडत नाही. तुमच्याप्रमाणेच तुमच्या प्राण्यांनाही गरम कपडे घाला. त्यांच्यासाठी छानसा स्वेटर शिवून घ्या. पायात मोजे घाला. घरात हिटर असेल तर प्राण्यांनाही ऊब मिळेल असं बघा.
- तुम्ही घरात पक्षी पाळला असेल तर त्यांनाही ऊब मिळू द्या. त्यांच्या पिंजऱ्यावर एखादी चादर टाका. पक्ष्यांना काही काळ शेकोटीजवळ ठेवा.
- कुत्रा, मांजर, ससा या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. या केसांमुळे या प्राण्यांचा थंडीपासून बचाव होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात या प्राण्यांचे केस कापू नका.

फन टाईम

तुमच्याप्रमाणेच तुमच्या प्राण्यांनाही गरम कपडे घाला. त्यांच्यासाठी छानसा स्वेटर शिवून घ्या. पायात मोजे घाला. घरात हिटर असेल तर प्राण्यांनाही ऊब मिळेल असं बघा.

दोस्त हे मस्त

कासव कसं राहतं सुरक्षित ? दोस्तांनो, जंगलातले प्राणी थंडीत काय करतात, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण या प्राण्यांनाही सुरक्षा कवच दिलेलं असतं. निसर्गानेच त्यांची सोय केलेली असते. आता कासवांचंच बघा. कासव हे शीतरक्तीय प्राणी आहेत. म्हणजे त्यांचं रक्त थंड असतं. या दिवसात कासवं आत लपून बसतात. ऊब मिळवण्यासाठी हे प्राणी एखादी मोव्याची जागा शोधतात.

खादाडी

चॉकलेट, पीनट बटर आणि बनाना बाईट्स छोट्यांनो, थंडीत तुम्ही चॉकलेट पीनट बटर आणि बनाना बाईट्स हा पदार्थ बनवू शकता. यासाठी एक कप चोको चिप्स घ्या. पाऊण कप पीनट बटर, दोन चमचे खोबरेल तेल, दोन केळी आणि थोडं मीठ घ्या. एका बाऊलमध्ये चॉकलेट चिप्स ठेऊन बाऊल गरम करून घ्या. हे मायक्रोवेव्हमध्ये गरम कराचंय आहे. आता पीनट बटर वितळवून घ्या. त्यानंतर चॉकलेटमध्ये खोबरेल तेल घाला. आता बॅकिंग कप घ्या. त्यात दोन चमचे चॉकलेट घाला. त्यावर केळ्यांचे तुकडे ठेवा. चमचाभर पीनट बटर घाला. एक चमचा चॉकलेट घाला. त्यावर चिम्पूटर मीठ भुरभुरा. आता हा ट्रे दोन तास फ्रीझमध्ये ठेवा. गार झाल्यावर मस्तपैकी खा.

स्टडी टिप्स

धडा अर्धवट सोडू नका... मुलांनो, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा असतो. प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा तुम्हाला समजेलच असं नाही. काही वेळा नीट वाचल्यानंतरही एखादा धडा समजायला थोडा कठीण पडतो. पण धडा कठीण आहे म्हणून तो विषय सोडून देऊ नका. धडा पुन्हा वाचा. धडा वाचताना नीट लक्ष द्या. धड्यातलं नेमकं काय समजलं नाही हे जाणून-समजून घ्या. मगच पुढे जा. न कळणारी बाब दामटवून पुढे जाऊ नका.

योगा टाईम

लाभदायी बद्धकोनासन दोस्तांनो, बद्धकोनासन किंवा फुलपाखरासारखं आसन केल्यामुळे तुम्हाला बरेच लाभ मिळू शकतात. हे आसन करण्यासाठी पाय पसरून बसा. आता तुमचे दोन्ही पाय दुमटून घ्या. दीर्घ श्वास घ्या. आता दोन्ही पाय फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर-खाली करा. यामुळे पाठीचा कणा बळकट होतो तसंच पायाच्या स्नायूंनाही बळकटी मिळते.

